IB INFOTECH ENTERPRISES LIMITED

Reg. Off.: 428, Kailash Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (E), Mumbai 400 075.
Telephone No. (022) 6670 9800 Email ID: iielimited@yahoo.in

CIN: L30006MH1987PLC045529

Date:21st June, 2021

To, **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort

Mumbai- 400 001

BSE Scrip Code: 519463

Dear Sirs,

Reg: Submission of Newspaper Advertisement-Board Meeting Notice

In pursuance of Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015 the Company has given the Public Notice of the Board Meeting to be held on Tuesday, the 29th June, 2021, where audited financial results for the quarter and year ended 31st March, 2021 will be discussed by the Board, in the newspapersnamely 'Financial Express' in English and 'Apla Mahanagar' in Marathi on 19th June, 2021.

The said newspaper publications are being submitted for your reference and record.

Kindly take the same on record.

Yours faithfully,

For IB Infotech Enterprises Limited

Jasmin Parekh

Director

Encl: Newspaper publications

IB INFOTECH ENTERPRISES

LIMITED Reg. Off.: 428, Kailash Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (E), Mumbai 400 075. Telephone No. (022) 6670 9800 Email ID: iielimited@yahoo.in CIN: L30006MH1987PLC045529

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 29th June, 2021 inter-alia to consider and approve Audited Financial Results for the Quarter and year ended 31st March, 2021.

The information contained in this notice is also available on the company website www.ibinfotech.net.in as also on the website of BSE Ltd www.bseindia.com.

For IB Infotech Enterprises Limited Jasmin Parekh Director

Date: June 18, 2021 Place: Mumbai

ATLANTIC COMMERCIAL COMPANY LIMITED

Regd. Office: Unit No 2053, 2nd Floor, Plaza-II, Central Square, 20, Manohar Lai Khurana

Marg, Bara Hindu Rao, Delhi-110006 CIN: L51909DL1985PLC020372 E-mail id: limitedatlantic@gmail.com Website: www.atlantic-commercial.com Ph: 011-41539140 Pursuant to Regulation 29 read with Regulation

47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, June 28, 2021. inter-alia, to consider, approve and take on record the Audited Financial Results of the Company for the fourth quarter and financial year ended March 31, 2021

The information contained in this notice may be accessed on the Company's website at www.atlantic-commercial.com and also on the website of the stock exchange i.e. www.msei.in For Atlantic Commercial Company Limited

Narendra Kishore Gaur Place: Delhi Date: 18.06.2021

Chairman DIN - 00168265

सेन्ट्रल जेंड ઓફ ઇન્ડિયા सेन्ट्रेल बैंक ऑफ इंडिया Central Bank of India

Orna Branch: Luhar Faliya, Nr. Bus Stop, At & Post- Orna, Taluka-Kamrej, Dist. Surat-394 330. Phone: 0261-264550 POSSESSION NOTICE

APPENDIX IV |See rule 8(1)] (For immovable property)

The undersigned being the Authorized Officer of Central Bank of India, Orna Branch, Surat under the Securitizations and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest [Act], 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12), 13(2) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice on 01/10/2019 calling upon the borrower/co-borrower Mrs. Vasanben Nileshbhai Magtarpara and Mr. Nileshbhai Harjibhai Magtarpara to repay the amount mentioned in the notice being Rs. 20,11,376/- (Rupees Twenty Lakh Eleven Thousand Three Hundred Seventy Six only) within 60 days from the date of receipt of the said Notice.

The borrower/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 & 9 of the said rules on

The borrower/guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Central Bank of India, Orna Branch, Surat for an amount Rs 20,11,376/- (Rupees Twenty Lakh Eleven Thousand Three Hundred Seventy Six only) and interest & other charges thereon with effect from 01/10/2019.

The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All the piece and parcel of immovable property situated at Flat No. B-504, on

5th Floor, admeasuring about 56.04 Sq. Mtrs. with proportionate undivided inchoate share admeasuring 26.68 Sq. Meter, in land below in building known as "Sai Ashtha Residency" "Building No. B" with all appurtences pertaining there to standing on the land bearing R. S. No. 453, Block No. 767, T.P. Scheme No. 66, F. P. No. 226, respectively, lying, being & situated at village: kosad, Sub District: Adajan, District: Surat in the name of Mrs. Vasanben Nileshbhai Magtarpara & Mr. Nileshbhai Harjibhai Magtarpara. Bounded by :

• East : Margin & Building C North : Building No. A

Date : 16.06.2021

Place : Surat

 West : Margin & Boundary South : Margin & COP

Authorised Officer, Central Bank of India

1.78

(1.99)

WELSPUN SPECIALTY SOLUTIONS LIMITED

(Erstwhile RMG Alloy Steel Limited)
Regd. Office: Plot No. 1, GIDC Industrial Estate, Valia Road, Jhagadia, Dist. Bharuch, Gujarat-393110

Website: www.welspunspecialty.com, Email ID: companysecretary_wssl@welspun.com CIN: L27100GJ1980PLC020358

FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2021

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS

,		0			(Rs	. In Lacs)
Sr.			uarter Ende			Ended
No.	PARTICULARS	31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited	Audited
1	Total Income from operations (net)	2,857	1,793	5,865	9,504	30,000
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	(974)	(1,352)	(3,164)	(4,432)	(9,194)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	13,140	(1,704)	(3,164)	9,329	(8,137)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	13,131	(1,704)	(3,164)	9,320	(8,137)
5	Total Comprehensive Income for the period					
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)					
	and Other Comprehensive Income (after tax)]	13,109	(1,705)	(3,154)	9,254	(8,007)
6	Paid-up equity share capital (Rs.6/- per equity share)	31,765	31,765	29,341	31,765	29,341
7	Earnings per share (before extraordinary items) (not annualised)					
	Basic (In Rupees) (Face Value of Rupees 6/- each)	2.51	(0.33)	(0.76)	1.78	(1.99)
8	Earnings per share (after extraordinary items) (not annualised)					
	Basic (In Rupees) (Face Value of Rupees 6/- each)	2.51	(0.33)	(0.76)	1.78	(1.99)
9	Earnings per share (before extraordinary items) (not annualised)					
	Diluted (In Rupees) (Face Value of Rupees 6/- each)	2.51	(0.33)	(0.76)	1.78	(1.99)
10	Earnings per share (after extraordinary items) (not annualised)					

I The above is an extract of the detailed format of Financial Results for Quarter and Year ended 31st March, 2021 filed with stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirement) Regulations, 2015. The Full format of the aforesaid Audited Financial Results is available on the Stock Exchange website of BSE at www.bseindia.com and company's website at www.welspunspecialty.com

Place: Mumbai Date: June 18, 2021

Diluted (In Rupees) (Face Value of Rupees 6/- each)

IndusInd Bank (1)

Name and address of Borrower and

Notes:

C 201 2" Floor Business Square Solitaire Corporate NOTICE Park Andheri East, Mumbai 400093 (Under Rule 3 (1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Date of Total Outstanding

Substituted Service Of Notice U/s.13 (2) Of Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002. Notice is hereby given to the borrowers as mentioned below that since they have defaulted in repayment of the Credit facility availed by them from IndusInd Bank Limited (IBL), their loan credit facility has been classified as Non-Performing Assets in the books of the Bank

Date of

as per RBI guidelines thereto. Thereafter, Bank has issued demand notices to below mentioned respective borrower under section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) on the last known addresses of the said borrowers thereby calling upon and demanding from them to pay the amounts mentioned in the respective Demand Notice/s within 60 days from the date of the respective Notice/s, as per details given below, together with further interest at the contractual rate on the below mentioned amount and incidental expenses, cost, charges etc. as stated in the said demand notices. However, the service is also being done by us by way of this publication as per Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (SARFAESI Rules)

as believely a	No.		Notice	on below date*	Mortgaged Properties
1.M/S.Swastik Electronics, Through It's Proprietor Mrs Harshida Mineshbhai Bhavsar, 2. Mr. Mineshkumar Kaniyalal Bhavsar, 3. Ms. Harshida Mineshbhai Bhavsar Proprietor Of M/S Swastik Electronics, 4. Mr. Dhaval Manubhai Bhavsar 5. Mr. Bhavsar Manjulaben Manubhai, 6. Mr. Manubhai Chhanalal Bhavsar, 7. Ms. Jasumatiben Kanaiyalal Bhavsar 8. Girishkumar Kanaiyalal Bhavasar, 73, Shreeji Ind Estate Raipur Mill Compound, Saraspur, Ahmedabad Gujarat 380018 Also At:No 50, Bindu Park Society Keshav Nagar Subhash Bridge Ahemdabad 380027	0284N & GBC0 0885N	26/03/2021	15/05/2021	INR. 46,58,444.48/- (INR. Forty Six Lakh Fifty Eighty Thousand Four Hundred Forty Four and Forty Eight Palsa Only)	"All that piece and parcel of Bungalow No.50 in Bindu Park Cooperative Housing Society Ltd. Situated at Survey No. 661/1 and 665/33 (664/A) of Mouje Vadaj Taluka Sabarmati District Ahmedabad 380027."

Loan

particularly stated in respective Demand Notices issued, together with further interest thereon plus cost, charges, expenses, etc. thereto failing which we shall be at liberty toshall proceed against the above Secured Asset(s)/Immovable Property (ies) under Section 13(4) of the said Act and the applicable Rules not limited to taking possession and selling the secured asset entirely at the risk of the said borrower(s)/co borrower (s)/Legal Heir(s)/Legal Representative(s)at your own cost and consequences. Please note that as per section 13(13) of the SARAFESI Act, all of you are prohibited from transferring by way of sale, lease or otherwise, the aforesaid secured assets without prior written consent of the Bank. Any contravention of the said section by you shall

invoke the penal provisions as laid down under section 29 of the SARFAESI Act and / or any other legal provision in this regard. Please note that as per sub-section (8) of section 13 of the Act, if the dues of IBL together with all costs, charges and expenses incurred by IBL are tendered to IBL at any time before the date fixed for sale or transfer, the secured asset shall not be sold or transferred by IBL, and no further step shall be taken by IBL for transfer or sale of that secured asset.

Date: 19.06.2021 Place: Ahmedabad

3) SEEMA MUKESH MANIYA

Place: Rajkot & Surat Date: 19.06.2021

financialexp.epan.in

Loan Account Number:

174301310178441 &

174303910178461

Ninety Five Lakh

Thaosand Three

Hundred Eleven

and eighty-Nine

paisa only) As on

Twenty Six

15.12.2018

For IndusInd Bank limited Authorized Officer

Description of the

Fullerton FULLERTON INDIA CREDIT COMPANY LIMITED

Branch Office: 305-A Wing, Amrapali Lake View, Vastrapur Lake, Vastrapur, Ahmedabad 380015

POSSESSION NOTICE For Immovable Property) (Under Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas the undersigned being the authorized officer of Fullerton India Credit Company Limited, Having its registered office at Megh Towers, 3rd Floor, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road Maduravoyal, Chennai, Tamil Nadu-600095 and corporate office at Floor 5 & 6, B Wing, Supreme IT Park, Supreme City, Behind Lake Castle, Powai, Mumbai 400 076, under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002), and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated mentioned hereunder calling upon the following borrowers to

repay the amount mentioned in the notice being also mentioned hereunder within 60 days from the date of receipt of the said notice The following borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the following borrowers and the public in general that undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date mentioned hereunder:

Name of the Borrower/ Co-	Date of Demand	Description of the	Date of Possession
Borrowers/ Guarantors & Loan Account Number	Notice and Outstanding	Immovable Property	Type of possession
1) PANKAJ INDUSTRIES	26.03.2021		
2)PANKAJ PARSHOTTAMBHAI BORICHA 3) PARSHOTTAMBHAI LADHABHAI BORICHA 4) PANKAJ BLACKENING 5) BORICHA PANKAJBHAI PARSHOTTAMBHAI – HUF Loan Account Number: 173801310157415	Rs. 48,93,987/- (Rupees Forty Eight Lakh Ninety Three Thousand Nine Hundred Eighty Seven Only) As on 24.03.2021	PLOT/NON AGRICULTURAL RESIDENTIAL PROPERTY OF LAND ADMEASURING 150-00 SQ YARD OF PLOT NO 10 PAIK! OF REVENUE SURVEY NO –401, PAIK! BEARING CITY SURVEY NO 3908, OF CITY SURVEY WARD NO 7 OF RAJKOT BOUNDED BY: ON THE NORTH – OTHER PROPERTY ON THE SOUTH – OTHER PROPERTY ON THE EAST—ROAD ON THE WEST—OTHER PROPERTY	
1) GOLDMOOR HOSPITALITY	17.12.2018	PROPERTY - 1 : OFFICE NO.508 INTERNATIONAL	16.06.2021
2) MUKESH ARJANBHAI MANIYA	Rs. 2,95,26,311.89/-	BUSINESS CENTRE (IBC),6TH FLOOR AS PER SURAT MUNICIPAL CORPORATION'S SANCTIONED PLAN,	Physical

ALONG WITH 50.25 SQ.MTRS. SHARE IN LAND, PIPLOD. GAURAVPATH SURAT-DUMAS ROAD, SURAT. East.- Final Plot No.134/D, West:-Final Plot No.135, North:-Sariyam Surat-Dumas Road, South:-Village Vesu Area of Piplod The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the Charge of Fullerton India Credit Company Limited for an amount mentioned herein above and interest thereon. The borrower's

attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

(Rupees Two Crore | ADMEASURING 97.55 SQ.MTRS., R.S.NO.79/B/1

GAURAVPATH SURAT-DUMAS ROAD, SURAT.

PAIKEE, T.P.NO.6, FINAL PLOT NO.134/A, 134/B, AND 134/C

ALONG WITH 50.25 SQ.MTRS. SHARE IN LAND. PIPLOD.

PROPERTY - 2 : OFFICE NO.509 INTERNATIONAL

BUSINESS CENTRE (IBC),6TH FLOOR AS PER SURAT

MUNICIPAL CORPORATION'S SANCTIONED PLAN,

ADMEASURING 97.55 SQ.MTRS., R.S.NO.79/B/1

PAIKEE, T.P.NO.6, FINAL PLOT NO.134/A, 134/B, AND 134/C,

PUBLIC ANNOUNCEMENT Pursuant to Regulation 31(2) read with regulation 12(3) of the Insolvency and

Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations 2016 FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF BETAIN CAREER INSTITUTE PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION)

(CIN: U74999GJ2017PTC096557) Pursuant to Regulation 31(2) read with regulation 12(3) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations 2016, a Public Announcement is hereby made that the List of Stakeholders of BETAIN CAREER INSTITUTE PRIVATE LIMITED - in Liquidation "Corporate Debtor") has been prepared by the Liquidator and the same has been filed with the Hon'ble National Company Law Tribunal, Ahmedabad Bench, on 16th June 2021. As there is no functional website of the Company (Corporate Debtor), hence the List o

Stakeholders showing complete details of the amount of claims admitted by the Liquidator, exten upto which claims are secured/unsecured, will be available for inspection at the office of the Liquidator at A-103, Yogiraj Villa 2, Kunal Cross Roads, Gotri, VADODARA -390 023.. Any queries with respect to the list of Stakeholders of the Corporate Debtor can be addressed a sachin.bhattbhatt@gmail.com. The Stakeholders are further notified that any modification of entries in the List of Stakeholders

as filed with the Hon'ble NCLT. Ahmedabad Bench, can be made only after obtaining approva of the Hon'ble NCLT, Ahmedabad Bench.. SACHIN DINKAR BHATTBHATT Date: 18.06.2021

Liquidator for BETAIN CAREER INSTITUTE PRIVATE LIMITED Place: Vadodara

Reg. No.: - IBBI/IPA-003/IP-N000138/2017-2018/11514

d direction to design

बैक ऑफ़ बड़ीदा Branch:Bhimpore, Daman Bank of Baroda Ref. No:BHIDAM/SARFAESI/2021-22/4 Date:13-05-2021

NOTICE TO BORROWER / GUARANTOR (UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

u/S SAANCHI INDUSTRIES Through its proprietor MR. VIMAL MEGHJI JOISHER irst Floor, Survey No 53/1, Plot No-42, Silver Industrial Estate,

impore, Nani Daman, Daman, 396 210. Ut Of Dadar Nagar Haveli & Daman And Diu MR. VIMAL MEGHJI JOISHER (Proprietor)

lat No. 504, Prestige Tower, Vapi-daman Road, Opposite Balaji Tower, hala, Vapi, District Valsad, Gujarat, 396191 MRS. AMITA VIMAL JOISHER (Guarantor) Flat No. 504, Prestige Tower, api-daman Road, Opposite Balaji Tower, Chala, Vapi, District Valsad, Gujarat, 396191

Sub.: Notice under section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and inforcement of Security Interest Act, 2002, hereinafter called "The Act" A/c M/s SAANCHI INDUSTRIES

Dear Sir/s/Madam. e: Credit facilities with our BHIMPORE, DAMAN Branch

. We refer to our letter dated 17-10-2018 for Cash Credit and Term Loan (for Machinery), letter lated 13-08-2020 for Term Loan (BGECL), Sanction dated 19-09-2020 (digital sanction) for

erm Loan (FITL) and Sanction dated 31-12-2020 (Restructuring) for Term Loan (FITL), conveying anction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanctio ou have availed and started utilizing the credit facilities after Nature and Type of facility Limit Rates of O/s as on 26-04-2021

(Account No)	Amt in Rs.	Interest	(inclusive of interest upto 26-04-2021)
Cash Credit (52410500000010)	Rs. 2, 50, 00,000/-	10.30%	Rs.27065413.48
Term Loan (For Machinery (52410600000095)	/) Rs. 38, 45,000/-	9.10%	Rs.2231409.64
Term Loan (BGECL) (52410600000277)	Rs. 55, 00,000/-	8.00%	Rs.5649490.06
Term Loan (FITL) (52410600000288)	Rs. 17, 64,714/-	11.15%	Rs.806526.91
Term Loan (FITL-RESTRUCTURING (52410600000327)	Rs. 12, 70,000/-	7.75%	Rs.1226585.40
Total 1	Rs.3,73,79,714/-		Rs.3,69,79,425.49
Security	Agreement with	brief des	cription of securities

omposite Hypothecation agreement dated 31-05-2017, further extension dated 22-10-2018 for Cash Credit, , Loan-Cum-Hypothecation Agreement dated 29-08-2020 for Term Loan (BGECL)& quitable Mortgage of below mention properties** through Instrument of deposit of Title Deed

'Rate of Interest, subject to change from time to time as per the bank guidelines. Description of Mortgage, Movable/Immovable Property, secured assets mentioned below:-

ated 07-06-2017, further extension dated 26-10-2018, further extension dated 29-08-2020.

Description of Movable secured assets mentioned below: Hypothecation of Entire Machineries, Equipment's, Electrical Installations, Furniture fixtures, Office Equipment's and other movable fixed assets of the firm, situated at

Hypothecation of Entire Raw Materials, Stock In Process, Stores & Spares, Packing Materials inishes Goods and Book-Debts of the firm, both present & Future belonging to M/sSAANCHI

Description of Immovable Secured assets mentioned below:-

Equitable Mortgage of Industrial premises bearing Non Agricultural Plot No.42, bearing survey no. 53/1, admeasuring 531.00 sq. mtrs, including the factory building standing thereon ring and located in Silver Industrial Estate, situated at village Bhimpore, Nani Daman standing in the joint names of Mr. VimalMeghjiJoisher and Mrs. AmitaVimalJoisher. East: - By Internal Road, West: - By Plot No. 40, North: - By Internal Road, South: - By Plot No. 41

 Equitable Mortgage of Shop no. 159 bearing House no. 272/56 admeasuring 320.00 sq. ft uper built up area along with proportionate share in the land and common facilities. Iving and ocated on the first floor of the building known as Center Point, constructed on land bearing survey no. 753/1, 753/2, 753/3,753/4, 753/5,753/6 and 754 totally admeasuring 5567.00 sq. mtrs, situated at Dhabel, Daman, standing in the name of Mr. VimalMeghjiJoisher East: - By Wide Passage, West: - By Shop No. 167, North: - By Shop No 160, South: - By Wide Open Space 2. In the Letter of Acknowledgement of Debt dated 06-03-2021you have acknowledged your

iability to the Bank to the tune of ₹ 2, 54, 81,748.00 (₹ TWO CRORE FIFTY FOUR LAKHS EIGHTY ONE THOUSAND SEVEN HUNDRED FORTY EIGHT ONLY) as on 05-03-2021. 3.As borrowers are aware, borrowers have defaulted in payment of installments of term oan/demand loans which have fall endue for payment on 31-10-2020 (TL/DL)and thereafter (account is restructured on 31-12-2020)

4.Consequent upon the defaults committed by borrowers, borrower's loan account has been classified as non-performing asset on 31-12-2020 (mention date of classification as NPA) in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. Inspite of our repeated equests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon. 5. Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a nonperforming asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call each one of you being borrower and guarantors, jointly and individually / severally to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating ₹ 3,69,79,425.49 (₹ Three Crore Sixty Nine Lakhs Seventy Nine Thousand Four Hundred Twenty Five And Paisa Forty Nine Only) as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the ight sunder sub-section (4) of section 13 of the said Act, which please note

each credit facility until payment in full. 7. We invite your attention to sub-section 13 of the said Act in terms of which you are barred rom transferring any of the secured assets referred to in para 1 above byway of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written

Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1above for

ublication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available. Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as vaiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the ight to make further demands in respect of sums owing tous.

Date:15.05.2021

1/22	वैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda	
	de de de de de de de	Ref.

No:BHIDAM/SARFAESI/2021-22/3 Date:13-05-2021

NOTICE TO BORROWER / GUARANTOR (UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

M/s S L IMPEX Through its Proprietor VIMAL MEGHJI JOISHER Fround Floor, Survey No 53/1, Plot No-42, Silver Industrial Estate,

VIMAL MEGHJI JOISHER (Proprietor)

Valsad, GUJARAT, 396191 AMITA VIMAL JOISHER (Guarantor) FLAT NO. 504, PRESTIGE TOWER, VAPI-DAMAN ROAD, PPOSITE BALAJI TOWER, CHALA, VAPI, DISTRICT VALSAD, GUJARAT, 396191

Sub.: Notice under section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, hereinafter called "The Act" A/c M/s. S L IMPEX. Dear Sir/s/Madam.

Loan (BGECL), and Sanction dated 19-09-2020 (digital sanction) for Term Loan (FITL), conveying anction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction ou have availed and started utilising the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan/credit facility accounts and the

(Account No) Amt in Rs. (inclusive of interest upto 26-04-2021) Interest Cash Credit 9.65% Rs.2,70,13,591.02 (524105000000011) 2,50,00,000/ Term Loan (BGECL) Rs. Rs.51,43,115.22 7.85% (524106000000265) 50, 00,000/-Term Loan (FITL) 10.50% Rs.11,00,697.15 (52410600000289) 15, 85,909/-

Composite Hypothecation agreement dated 27-07-2017, further extension dated 31-10-2018 for

Description of Mortgage, Movable/Immovable Property, secured assets mentioned below:-Description of Movable secured assets mentioned below ·Hypothecation of Entire Machineries, Equipment's, Electrical Installations, Furniture

fixtures, Office Equipment's and other movable fixed assets of the firm, situated at actory/office, Present & Future. Hypothecation of Entire Raw Materials, Stock In Process, Stores & Spares, Packing Materials, inishes Goods and Book-Debts of the firm, both present & Future belonging to M/sS L Ipmex Description of Immovable Secured assets mentioned below:

HOUSING SOCIETY LIMITED", Prestige Tower, bearing Survey No. 378/2/A Paikee totally admeasuring 3543.00Sq Mts Situated within the jurisdiction of Chala, Vapi, District Valsad, Sujarat standing in the name of Mr. Vimal MeghjiJoisher And Amita Vima Joisher. east: - BY PASSAGE, West: - BY OPEN SPACE, North: - BY OPEN SPACE, South: - BY FLAT NO. 503 Equitable mortgage of Residential Flat No 401 bearing House No DMC 15-34/D/4th, 12 idmeasuring 310.00 sq. ft. super buit up area along with proportionate share in land, lying and

located on the 4th floor of the E-2 building known as Supreme Apartment constructed on N.A and bearing survey no. 610 situated at Village Duneta, Khariwad, Nani Daman, Dist. & Sub. Dist. Of Daman standing in the Name of Mr. VimalMeghidoisher East: - BY FLAT NO. 402, West: - BY STAIRCASE, North: - BY FLAT NO. 406, South: - BY OPEN SPACE 2.In the Letter of Acknowledgement of Debt dated 06-03-2021 for Cash Credit, you have acknowledged your liability to the Bank to the tune of ₹ 2, 57, 08,134/- (₹ TWO CRORE FIFT)

have also defaulted in payment of installments of term loan/demand loans which have fallen due for payment on 31-12-2020 (TL/DL)and thereafter. Further also inform you that ac degraded due to common pan card in proprietorship Ac M/s Saanchi Industries, which is 4.Consequent upon the defaults committed by borrowers, borrower's loan account has been classified as non-performing asset on 31-12-2020 (mention date of classification as NPA) in

Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured. by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a nonperforming asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call each one of you being borrower and guarantors, jointly and individually / severally to pay in full and fischarge your liabilities to the Bank aggregating ₹3,32,57,403.39 (₹ Three Crore Thirty Two Lakhs ifty Seven Thousand Four Hundred Three And Paisa Thirty Nine Only) as stated in para 1 above. within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the ights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note. Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1above for

each credit facility until payment in full. 7. We invite your attention to sub-section 13 of the said Act in terms of which you are barred rom transferring any of the secured assets referred to in para 1 above byway of sale, lease or

(3) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act. 8. We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of

F muthoot

date of sale, auction is liable to be stopped

MUTHOOT HOUSING FINANCE COMPANY LIMITED

Registered Office: TC NO.14/2074-7, Muthoot Centre, Punnen Road, Thiruvananthapuram - 695 034 CIN NO - U65922KL2010PLC025624, Corporate Office: 12/A 01, 13th floor, Parinee Crescenzo, HOUSING FINANCE

Sale Of Immovable Assets Under Securitization And Reconstruction Of Financial Assets & Enforcement Of Security Interest Act, 2002

in exercise of powers contained in the Securitization and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002, the

Plot No. C38 & C39, Bandra Kurla Complex-G block (East), Mumbai-400051 TEL, NO: 022-62728517 PUBLIC NOTICE – AUCTION CUM SALE OF PROPERTY

Authorized Officer of the M/s Muthoot Housing Finance Company Ltd., (hereinafter referred to as the "Company") has taken the possession of under mentioned properties (hereinafter referred to as "Secured Asset") and held as security in respect of HOUSING Loan facilities granted to below mentioned customers (hereinafter referred to as "Borrowers") and further It has been decided to sell the Secured Asset on "as is where is", "as is what is", "whatever there is" and "no recourse" basis/conditions by inviting sealed tenders from public in respect of the secured debt amounting to amount in below with further interest and expenses thereon till final payment of the overdue from Borrowers.

	Name of Borrower/ Co-Borrower/ Guarantor	Description of Mortgaged Property	Possession Date	Outstanding Amount	Price (Rs.)	E.M.D. (Rs.)	DATE
2000	KHODIDAS NANUBHAI DOBARIYA	A14, PLOT NO 613, TP NO 48, RAJDIP APARTMENT, BEHIND DEVRAJ MALL, NR INDIA COLONY, GUJARAT, Ahmedabad, 382405, INDIA		Rs. 14,42,202.18/- as on 18-06-2021		95,000/-	05-07-2021

Road . CG Road, Ahmedabad - 380009. Vipul Kalola : 9909010303. Intending bidders may inspect the properties on the date and time as mentioned above. Terms & Conditions of public auctions. Sale is strictly subject to the terms and conditions mentioned hereunder as also the terms and condition mentioned in the offer/ tender document to be submitted by the intending bidders. 2) The property will be sold on "As is where is" and "As is what is" "whatever there is" and "no recourse" condition. including encumbrances, if any. 3) The properties under auction can be inspected on the date & time specified above. For any queries with regards to inspection of properties or submission of tenders, kindly establish contact to The Authorised Officers at respective locations on above mention contact numbers. The interested buyers may send theirs offers for the above property in a sealed cover along with Demand Draft Payable at Mumbai favoring "Muthoot Housing Finance Company Limited", towards earnest money deposit (EMD) 10% of Reserve Price at the above mentioned office address of The Authorised Officer on one working day before the date of Auction. 4) Offers that are not duly filled up or offers not accompanied by the EMD or Offers received after the above date and time prescribed herein will not be considered / treated as invalid offers, and accordingly shall be rejected. The Earnest money deposit shall not carry any interest. 5) Along with offer documents, the intending bidder shall also attach a copy of the PAN card issued by the Income Tax department AND bidder's identity proof and the proof of residence such as copy of the Passport, Election Commission Card, Ration Card. Driving license etc. 6) In no eventuality the property would be sold below the reserve price. 7) The bidders present in the auction would be allowed to increase their offer multiples of Rs.10000/- in addition to Reserve Price fixed. 8) The Property shall be sold to the highest bidder / offer, subject to acceptance of the bid by the secured creditor, i.e., M/s Muthoot Housing Finance Company Ltd. The undersigned has the discretion to accept or reject any offer / Tender without assigning any reason. 9) All dues and outgoings, i.e., Municipal Taxes, Maintenance / Society Charges, Electricity and water taxes or any other dues including Stamp Duty, Registration Charges, Transfer Charges and any other expenses and charges in respect of the registration of the Sale Certificate in respect of the said properties shall be paid by the successful bidder/purchaser. 10) The successful bidder/purchaser shall have to pay 25% of the purchase amount (after adjusting the E.M.D. already paid) within 2 working days from the acceptance of the offer by the Authorized Officer in respect of the sale, failing which, the earnest money deposit will be forfeited, 11) The balance 75% of the Sale price shall have to be paid within 30 days of conveying the confirmation of the sale to the successful Purchaser by the Authorized Officer or such extended period as agreed upon in writing by and solely at the discretion of the Authorized officer. In the event of the default in payment of the balance 75% of the sale price or any part thereof, within the prescribed period, the amount deposited shall be forfeited and the secured creditor will be at liberty to sell the property once again and the defaulting Purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum already paid towards the purchase thereof. 12) The Demand draft / Pay order deposited towards the Earnest money shall be returned to unsuccessful bidders. 13) The immovable property described herein above shall remain and be at the sole risk of the successful purchaser in all respects including loss or damage by fire or theft or other accidents, and other risk from the date of the confirmation of the Sale by the undersigned Authorized Officer. The successful bidder shall not be entitled to annul the sale on any ground of whatsoever nature, 14) The Authorized officer is not bound to accept the highest offer or any or all offers and M/s Muthoot Housing Finance Company Ltd., as secured creditor, reserves its right to reject any or all bid(s) without assigning any reasons. In case, the bids are rejected, Authorized officer can negotiate with any of the tenderer or intending bidders or other parties for sale of the property by private treaty. 15) No persons other than the intending bidders/offerer themselves, or their duly Authorized representative shall be allowed to participate in the auction/sale proceedings, 16) The Authorized officer reserves his right to vary any of the terms and condition of this notice for sale, without prior notice, at his discretion. 17) In case, all the dues together with all cost charges and expenses incurred by the Secured Creditor are tendered by the above name borrower / co-borrower till one working day prior to the date of Auction then the property will not be sold and all the bids received from the prospective bidders shall be returned to them without any liability / claim against M/s Muthoot Housing Finance Company Ltd. The borrower/guarantor/mortgage of LAN No. 12100069771 are hereby given STATUTORY 15 DAYS NOTICE & the borrower/guarantor/mortgage of LAN No. 12100069771 UNDER RULE6(2), 8(6) & 9(1) OF SARFAESI ACT to discharge the liability in full and pay the dues as mentioned above along with upto date interest and expenses within above mentioned days from the date of this notice

Place: Gujarat, Date: 19/06/2021 Sd/- Authorised Officer, For Muthoot Housing Finance Company Limited

failing which the Secured Asset will be sold as per the terms and conditions mentioned above. In case there is any discrepancy between the publications

of sale notice in ENGLISH and VERNACULAR newspaper, then in such case the English newspaper will supersede the vernacular newspaper and it

shall be consider as the final copy, thus removing the ambiguity. If the borrower / guarantor/mortgagers pays the amount due to Bank, in full before the

AAVAS FINANCIERS LIMI (Formerly known as Au HOUSING FINANCE LIMITED) (CIN:L65922RJ2011PLCO34297)

Demand Notice Under Section 13(2) of Securitisation Act of 2002 As the Loan Account Became NPA therefore The Authorised Officer (AO) Under section 13 (2) Of Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act 2002 had issued 60 day demand notice to the borrower as given in the table. According to the Notice if the Borrower does not deposit the Amount within 60 days, the amount will be recovered from Auction of the security as given below. As the demand Notice send to the borrower/guarantor has not been served, copy of demand notice has also been affixed on the secured assets as given below. Therefore you the borrower is informed to deposit the loan amount along with future interest and recovery expenses within 60 days, otherwise under the provisions of section 13 (4) and 14 of the said Act, the AO is free to take possession of the Security as given below.

Date and Amount of Demand

Regd. & Corp. Office: 201-202, 2nd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur. 302020

Name of the Borrower	Notice Under Sec. 13(2)	Description of Mortgaged property			
SEEMADEVI RAJBAHADUR YADAV Rajbahadur Yadav Guarantor : Pankajbhai Borada (A/c·No.) LNSRT02220-210148370	18-Jun-21 Rs. 933347/- 17-Jun-21	Flat No. 204, 2nd Floor, Building No- D, Bhaktidhara Residency-2, S. No 54, Block No. 128, Sayangothan Roa Sayan, Olpad, Surat, Gujarat. 394130. Admeasuring 994 Sq. Ft.			
ANGAD KHYAL PRASAD PAL Vimlaa Devi Angad Pal Guarantor : Shailendra Jayshankar Pal A/c No.) LNSUR02215-160024027	18-Jun-21 Rs. 1053426.41/- 17-Jun-21	Plot No. 557, Aradhna Lake Town Vibhag-2, Bs Bal Krishna Row House, Halpatiwas, Block No. 3,4,5,6,7,8,9,12,19,362, New Blok No. 3, Jolwa Kadodara, Palsana, Surat, Gujarat. 394327 Admeasuring 39.01 Sq. Mtr			
HANSABEN VALLBHBHAI KANJARIYA VALLABHBHAI KANJARIYA GAUTAM KANARIYA (A/c No.) LNBOT00718-190105908	18-Jun-21 Rs. 1182759/- 17-Jun-21	Plot No 20, South Side Land, Sachin Vila, R S No 541, Turakha Road, Botad Town So, Bhavnagar, Gujarat, 364710 Admeasuring 199.81 Sq. Mtr			
HIRENBHAI RATILAL PANASARA Mayur Hirenkumar Pansara (A/c No.) LNJUN00716-170028450	18-Jun-21 Rs. 1557890/- 17-Jun-21	Plot No 46 Opera Homes Nr Kasiba Villa Kamrej Nansad Road Surat, Gujarat. 394180. Admeasuring 414 Sq. Ft.			
Place : Jaipur Date : 19.06.2021	3	Authorised Officer Aavas Financiers Limited			



Regd. Office: 9th Floor, Antriksh Bhawan, 22, K.G. Marg, New Delhi-110001 Phones: 011-23357171, 23357172, 23705414, Website: www.pnbhousing.com BRANCH ADDRESS: 2nd Floor, Megha House, Opp. Kotak Bank, Mithakhali Six Road, Ahmedabad, Gujarat-380006 Tel:- 079-26474900, E-Mail:- ahmedabad@pnbhousing.com, website:- www.pnbhousing.com

BRANCH ADDRESS: Shop No. 221, Manglam Arcade, Opp. Odhav Lake, Odhav- BRTS Road, Odhav, Ahmedabad - 382415, E-Mail:- ahmedabad@pnbhousing.com, website:- www.pnbhousing.com

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTIES) Whereas the undersigned being the Authorised Officer of the PNB Housing Finance Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial

Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice/s on the date mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s)/ date of receipt of the said notice/s. The borrower's having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower's and the public in general that the undersigned has taken possession of the property/les described herein below in exercise powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account.

The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/les and any dealing with the property/les will be subject to the charge of PNB Housing Finance Ltd., for the amount and interest thereon as per loan agreement. The borrowers' attention is invited to provisions

S. No.	Loan Account No.	Name of the Borrower/Co-Borrower /Guarantor	Date of Demand Notice	Amount Outstanding	Date of Possession Taken	Description of the Property Mortgaged
t.	NHL/AHM/ 0716/301881	Mr. Krishnasinh P Sisodiya & Mrs. Dakshaben Krishnasinh Sisodiya	21-10-2017	Rs. 9,96,660- (Rupees Nine lakh Ninety Six Thousand Six Hundred Sixty Only) as on 21-10-2017	15-06-2021 (Symbolic)	Shop No. 14 Ground Floor, Prasiddhi Complex, Opp Ambdedkar Hall, Saraspur, Ahmedabad, Gujarat-380018
2.	HOU/AHM/ 0416/284051	Mr. Vijender Kumar Puranmal Sharma & Mrs. Prem Vijendra Kumar Sharma	12-11-2019	Rs. 18,48,824.70 (Rupees Eighteen Lakhs Forty Eight Thousand Eight Hundred Twenty Four and Seventy Paise Only) as on 12.11.2019	16-06-2021 (Symbolic)	B1- 404 , Eklingli Residency 2 , 80 feet Road, Sanand - Kaneti Road, Sanand, Ahmedabad, Gujarat - 382110
3.	HOU/AHM/ 1216/341168	Mr. Babubhai B Vaghela & Mrs. Madhuben B Vaghela & Mr. Bhailaibhai U Vaghela	22-05-2019	Rs.14,16,924.85 (Rupees Fourteen Lakhs Sixteen Thousand Nine Hundred Twenty Four and Eighty Five Paise Only) as on 22.05.2019	16-06-2021 (Symbolic)	Flat No. 403 4th Floor, Block-a, Pratham Heights, Nr. Divine Life School, Narol, Ahmedabad, Gujarat, -382405
4.	HOU/AHD/ 0517/393374	Mr. Dipakkumar Natverlal Acharya & Mrs. Gopiben Dipakbhai Acharya	13-11-2018	Rs. 13,23,596.74 (Rupees Thirteen Lakhs Twenty Three Thousand Five Hundred Ninety Six and	16-06-2021 (Symbolic)	34, 3 third Floor, Block E2, Shakti Gardenia, Nr Shaan 3, Vatva Gamdi Road, Nr S P Ring Road, Vatva, Sur No. 1402, (1+2) F P No 319, Ahmedabad, Gujarat

Seventy Four Paise Only) 382445 as on 13.11.2018 HOU/AHM/ Mr. Bhupendrasinh 09-09-2019 Rs.10,44,439.46 16-06-2021 208, 2, Block E-208, Ashapuri Residency, 0616/296130 Modsingh Rajput & (Rupees Ten Lakhs Forty Nr. Amar Tenament, Vatva Vinzol Cross Mrs. Laheridevi Modsing Four Thousand Four Road, Vatva, Sur No.1157+1158, FP No. Hundred Thirty Nine and 220+221, OP No. 220+221, Ahmedabad. Rajput Forty Six Paise Only) Gujarat -382440 as on 09.09.2019 HOU/AHM/ Mr. Vimal Rameshchandra 09-09-2019 Rs. 23.72,855.74 16-06-2021 501, Rajvi Residency, Near Cadila Bridge 0817/416968 | Shah & Mr. Chirag R Shah (Rupees Twenty Three Lakhs (Symbolic) Ghodasar, Jashodanagar, Maninagar,

Ahmedabad, Gujarat - 380008 & HOU/AHM/ & Mrs. Komalben Seventy Two thousand Eight 0917/429254 Chiagbhai Shah Hundred Fifty Five and Seventy Four Paise Only) as on 09.01.2020 HOU/AHM/ Mr. Kaushal J Adeshara & 18-11-2019 Rs. 38,80,885.11 16-06-2021 B -1, G Fand Celler, Sundram Appartment, 0817/418850 Mrs. Heenaben J Rupees Thirty Eight Lakhs (Jagabhai Park) Association, Opp Anand (Symbolic) Eighty Thousand Eight Adeshara Niketan School, L.G Hospital Road, Rambaug, Maninagar, Ahmedabad, Hundred Eighty Five and Eleven Paise Only) Gujarat - 380008

as on 18.11.2019

HOU/AHM/ Mrs. Chetana R Patel & Rs.10,02,384.27 Flat No. 208, I. Devshrusti Nr. Raspan. 09-01-2020 16-06-2021 0118/485077 Mr. Rakeshkumar Rupees Ten Lakhs Two Party Plot, New India Colony, Nikol Naroda (Symbolic) Thousand Three Hundred Road, Ahmedabad, Gujarat - 382350 Ishwarbhai Patel Eighty Four and Twenty Seven Paise Only) as on 09.01.2020 HOU/AHM/ Mr. Hiteshkumar B Shah 01-08-2019 Rs. 23,25,441.41 16-06-2021 0716/299544 & Mrs. Sapna Supees Twenty Three Lakhs (Symbolic)

Flat No P-501, 5th Floor, Laxmi VIIIa 2, Nr. Haridarshan Cross Road, Naroda, Ahmedabad, Gujarat - 382330 Hiteshkumar Shah Twenty Five Thousand Four Hundred Forty One and Forty One Paise Only) as on 01.08.2019

HOU/AHD/ Mr. Dipakkumar 04-03-2020 Rs. 40,05,719.78 16-06-2021 T 502, Blue Iris, Opp Raf Camp, Vastral, (Symbolic) 0818/570996 | Manharbhai Vala & (Rupees Forty Lakhs Five Ahmedabad, Gujarat-382418 Mrs. Bhumikaben D Vala Thousand Seven Hundred Nineteen and Seventy Eight Paise Only) as on 04.03.2020

HOU/AHD/ Mr. Hardikkumar N 04-03-2020 Rs. 21,69,349.13 17-06-2021 501, Fifth Floor, Block O, Devnandan Park, 1117/455512 Koladara & lupees Twenty One Lakhs (Symbolic) Nr. New India Colony, Opp. Harlom Sixty Nine Thousand Three Mr. Prakash Kumar Bunglow, Nikol, Naroda Road, S. No. 423, TP No. 110, FP No. 46, Mouje Nikol, Di, Narotambhai Koladra Hundred Forty Nine and Thirteen Paise Only) Ahmedabad, Gujarat - 382350 as on 04.03.2020

Mr. Rohitkumar Vahiibhai 01-08-2019 Rs. 21,33,019.77 17-06-2021 Flat No.- 108, Block No.- H 9, MIG, Nr. Rupees Twenty One Lakhs 0517/391884 Dutt & Mrs. Sarojben (Symbolic) Mahatma Temple, Sector 14. Rohitkumar Dutt Thirty Three Thousand Gandhinagar, Ahmedabad, Gujarat Nineteen and Seventy Seven Paise Only) as on 01.08.2019 NHL/AHM/ Late Mrs. Lalita Dinesh Rs. 14,05,241.18/-17-06-2021 C-810, Parshwanath Nagar, Janta Rupees Fourteen Lakh Five (Symbolic) Nagar, Chnadkheda, Ahmedabad, 0116/259140 | Kamaliya (Applicant) Through his legal heirs Gujarat - 382424 Thousand Two Hundred Forty

Mr. Dineshbhai Jivanbhai One and Eighteen Paisa Only) as on 04.03.2020 Kamariya 19-02-2019 HOU/AHM/ Mrs. Babliben Ishvarsinh Flat No. 501, Fifth, Block K. Devnandan Rs. 9,86,493.01 Rupees Nine Lakh Eighty Six (Symbolic) 1016/324658 Rajput & Supremus, Near, Galaxy Township, Opp. & HOU/AHM/ Mr. Ishwarsingh D Rajput Thousand Four Hundred RAF Campus, Vastral, Ahmedabad, 772/2, F.P. No- 30/2, DTP No- 114, Ninety three and One Paisa 1016/323921 Only) as on 19.02.2019

Ahmedabad, Gujarat - 382418

AUTHORIZED OFFICER, PNB HOUSING FINANCE LTD.

PLACE: AHMEDABAD, DATE: 18-06-2021 (P MOHAN RAJU) Authorized Officer.

ight to make further demands in respect of sums owing tous. Mr. ALMAS KAGZI, Authorized Officer, Fullerton India Credit Company Limited Date:15.05.2021

(P MOHAN RAJU) Authorized Officer.

lat No. 504, Prestige Tower, Vapi-daman Road, Opposite Balaji Tower, Chala, Vapi, District

Re: Credit facilities with our BHIMPORE, DAMAN Branch. I.We refer to our letter dated 31-10-2018 for Cash Credit, letter dated 02-07-2020 for Tern

ecurity interests created for such lature and Type of facility O/s as on 26-04-2021 Rates of

Rs.3.24.06.984/ Rs.3,32,57,403.39 Security Agreement with brief description of securities

Cash Credit, , Loan-Cum-Hypothecation Agreement dated 06-07-2020 for Term Loan (BGECL)& quitable Mortgage of below mention properties** through Instrument of deposit of Title Deed Oated 07-06-2017, further extension dated 31-10-2018, further extension dated 14-07-2020. *Rate of Interest, subject to change from time to time as per the bank guidelines.

 Equitable mortgage of Residential Flat No. 504 admeasuring 1125.00Sq Ft. i.e 104.55 Sqmtrs. ruilt up area lying and located on the 5th floor of the building Known as "PANCHRATNA CO-OP

SEVEN LAKHS EIGHT THOUSAND ONE HUNDRED THIRTY FOUR ONLY) as on 05-03-3021 3.As borrowers are aware, borrowers have committed defaults in payment of interest or above loans/outstanding for the quarter/month ended December, 2020 (CC/OD). Borrowers

accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. Inspite of our repeated equests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon.

otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section

notice for public auction/inviting quotations/tender /private treaty. Please note that after ublication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available. Please note that this demand notice is without prejudice to and shall not beconstrued as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the Yours faithfully.

onsent. We may add that non-compliance with the above provision contained in section For and on behalf of Board 13(13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act. 3. We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which **Director** ou may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/inviting quotations/tender /private treaty. Please note that after PUBLIC

Branch:Bhimpore, Daman

nimpore, Nani Daman, Daman, 396 210, Ut Of Dadar Nagar Haveli & Daman And Diu



आपलं महानगर



mymahanagar mymahanagarnews

शनिवार, १९ जून २०२१

आशा सेविकाच्या मागण्याबावत पवारांची भेट

ता काळातील कामाचा योग्य भत्ता मिळावा यासाठी आशा सेविका आणि गटपवर्तकांनी बेमुदत संप पुकारला आहे. कोरोनाच्या कठीण काळात हा व्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष एम.ए.पाटील यांची शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.पवार त्रा सेविका आणि गटप्रवर्तकांचे म्हणणे जाणून घेतले. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे वांच्याशी चर्चा करून वेतनवादीबाबत वाटील यांना सुचविले. पाटील यांनी आशा सेविकांचा संप मागे घेण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. संप मिटवण्याबाबत केलेल्या आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीचा मी आभारी आहे, असे द्विट पवार यांनी केले आहे.

400066, Village

प्रतिनिधीः मुंबई

itutions having कोविड पाँझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजर् of whatsoever जुनपासून राज्यातील जिल्ह्यांमध्ये स्थानिका Property, may करणे, जिल्हा प्रशासन निबंधांचे स्तर 🕻 नवंसन विभागाने नव्या आदेशान्वये कळ nature of any ात १६ हजार ५७० ऑक्सिजन बेडसवर स्वाध proof of हजारापेक्षा कमी असल्याने राज्यस्तरीय tapada Road, 00 066, within न आठवड्यात कार्यस्त राहणार नाही. राज्यात त्या क्षेत्रातील कोव्हिड-१९ पाँ ा वापरात असलेल्या ऑक्सिजनसुविधानाः charge, डेवारीच्या आधारे बंधनांचे कोणते स्नother right or me has been याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाने withdrawn &/or आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागा तीनुसार, १७ जून रोजी संपूर्ण राज्यात , JADAV ाल्या आविसजनस्विधायुक्त खाटांची 19.06.2021

असून ही संख्या घट दर्शवणारी आ पेबा कमी असल्याने राज्यस्तरीय आठवड्यात कार्यस्त सहणार नाही. स गातर्फे दिलेल्या आकडेवारीनुसार १७ होइ पानील ऑक्सिजनसुविधायुक्त खाटा अवा अगीवले यांचे

SHAH & MR.

estigating the

Flat No. 401

et carpet area

ing known as

ulat Nagar in

2729/1 to 3.

SEETA V. SHAH

ह मजला, शकर

मायरी लिमिरेड.

न ३. सेक्टर-

ता. पनवेल व

२.०३ ची. मी.

2005.60

द्वतः ज्ञा

प्रवठा, बसविणे, कार्यान्वयन आणि विविध अन्य कार्ये

मुख्य अभियंता, पश्चिम रेल्वे, चर्चगट खालील इ-प्रापण निविद्य मागवित आहेत: निविद्य क्र. : डब्ल्यू६४१/२२/१९/६५-ए, निविदा कामाचे वर्णनः ३ एकस-३९६२ टेप्पिंग पशिनसाती पनटीए- ८५५एल बीसी इंजिनसह एनटी ८५५ एल रिपॉवरींगच्या क्यूमिंस बनावटीच्या एनटीए ८५५ एस बीसी रेटेड ऑट ३८० एक्पी ऑट २६०० आस्पीएम बसविणे आणि कार्यान्तित करण्यासह पुरवटा. एकृण निविदा मृत्यः र. ३२,०६,७१५.७७. इस्टे: सबलत (बोली सुरक्षा धोषणापत्र सादर करणे आवश्यक). ई- निविदा पेटी चंद होण्याचा दिनांक: १३/०७/२०२१ रोजी ११.०० था. ई-निविदा पेटी उपडण्याचा दिमांकः १३/०७/२०२१ रोजी ११.१५ वा. टिप (१) वरील ई-प्रापण निविदेची निविदा कागदपत्रे संपूर्ण याहितीसह https://ireps.gov.in वर निविदा उघडण्याच्या दिनांकापर्यंत उपलब्ध आहेत. (२) वर्गाल निविदेशाठी ई-बोलीच्या स्वरूपाणिवाय अन्य कोणत्याही स्वरूपात बोली स्विकाराच्या जाणार नाहीत.

facebook.com/WesternRly

आयबी इन्फोटेक एन्टरप्रायझेल लिमिटेड नोंदगी. कार्बा.: ४२८, कैलाश प्लाझा, वल्लभ बाग लेन, घाटकोपर (पू), मुंबई ४०० ०७५.

दरधानी क्र. (०२२) ६६७०१८०० र मेल आवडी: lielimited@yahoo.in सीआपएन: एल३०००६एमएच१९८४पीएलसी०४५५२९

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अंड डिसक्रोझर रिकायरमेंट्स) नियमायली, २०१५ च्या निवम ४७ सह बाबल्या जाणाऱ्या निवम २९ च्या अनुषगाने ह्याद्वारे मूचना देण्यात येते की, अन्य बाबीसह ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षामाठी लेखापरीक्षित विलीय निष्कर्ष विचारात घेण्यासाठी आणि संगत करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक ,मंगळवार, २९ जून, २०२१ रोजी होणार आहे. सदर सुचनेमधील माहिती कपनीच्या www.ibinfotech.net.in सा संकेतस्थळावा तसेच बीएसई लि. च्या www. bseindia.com ग्रा संकेतस्थळाचर देखील

आपबी इन्फोटेक एन्टरप्रायझेस लिमिटेड, करीता सही/-दिनांक: जून १८, २०२१ जस्मिन पारेख विकाणः मुबङ संचालक

(FIRE AFFECTED ELECTRONICS PARTS, SPARES, FURNITURE & FIXTURES. COMPUTERS, MACHINERY & INSTRUMENTS, ELECTRICAL INSTALLATIONS, OFFICE EQUIPMENT, BUILDING (REINFORCEMENT / MS) ETC)

E- Auction forms are invited from interested buyers for disposal, strictly on "As Is Where Is" basis, on 'Lump Sum basis', for 'Fire Affected Electronics Parts, Spares, Furniture & Fixtures, Computers, Machinery & Instruments, Electrical Installations, Office Equipment, Building (Reinforcement / MS) etc.", belonging to M/s Audioplus. Salvage of the above materials can be inspected at M/s Audioplus, Sheetal Supreme Industrial Estate, Gala Nos.23 to 27, Sallvli, Vasai East, between 19/06/2021 to 01/07/2021, after taking prior appointment from Mr. Vijay Pathare at 9673735768. E-Auction to be held on 02/07/2021. For E-Auction forms, Contact Mr. Sonu Jadhav at Mob: - 9315902438

Salvage Settlers Private Limited (Auctioneers)
Registered Address: - RP-22, 2nd Floor, Pitampura, New Delhi-110034 or
download from website: www.SalvageSettlers.com.
Last date for submission of E-auction form is 01/07/2021 before 4.00 PM.

मुंबई येथून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या विशेष गाड्यांच्या सेवांचा विस्तार

गाडी क्र.	प्रस्थान - आगमन
05017	तोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर विशेष (दैनिक) दि. १.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल.
05018	गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (दैनिक) दि. १.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल.
05102	लोकमान्य टिळक टर्मिनस - छपरा विशेष (दर गुरुवारी) दि. ८.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल.
05101	छपरा - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (दर मंगळवार) दि. ६.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात पेईल.
02598	छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - गोरखप्र विशेष अतिजलद (दर बुधवारी दि. ७.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविष्यात येईल.
02597	गोरखपूर - छत्रपती शिवाजी महाराज टॉर्मेनस विशेष अतिजलद (दर मंगळवार) दि. ६.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत बालविष्यात के
06351	छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागरकोइल विशेष (वर सोमवार व शुक्रव दि. २.७.२०२१ पासून दि. ८.११.२०२१ पर्वंत चालविण्यात पेईल
06352	नागरकोइल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (दर रविवार व गुरुव दि: १,७.२०२१ पासून दि: ७.११.२०२१ पर्यंत वालविण्यात वेईल
06071	दादर - तिरुनेलवेली विशेष अतिजलव (वर गुरुवार) दि. ८.७.२०२१ पासून दि. ४.११.२०२१ पर्यंत बालविण्यात ये
06072	तिरुनेलवेली - दादर विशेष अतिजलद (वर बुधवारी) दि. ७.७.२०२१ पासून दि. ३.११.२०२१ पर्यंत चालविण्यात येव